

सेवेत पुनःस्थापित करण्याबाबतः  
श्री. सुभाष म. जाधव, निरीक्षक  
(गट-ब), राज्य उत्पादन शुल्क.

**महाराष्ट्र शासन**

**गृह विभाग**

**शासन आदेश क्रमांक : न्यायाप्र-४०१६/ प्र.क्र.१२/ राऊशु-१,**

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,

दिनांक : १७ जुलै, २०१७.

**वाचा :** १) गृह विभाग, शासन आदेश क्र. इएसटी-५०१५/ प्र.क्र. २५९/ राऊशु-१, दि. १८.०७.२०१६

२) मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांचे दि. २०.०२.२०१७ चे आदेश.

**शासन आदेश:-**

श्री. सुभाष महादेव जाधव, निरीक्षक (गट-ब), राऊशु यांना संदर्भाधीन क्र. १ येथील दि.१८.०७.२०१६ च्या आदेशान्वये शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सदर निलंबन आदेशाविरुद्ध त्यांनी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे मुळ अर्ज क्र. १०१५/२०१६ दाखल केला असून सदर प्रकरणी मा. न्यायाधिकरणाने दि. २०.०२.२०१७ च्या आदेशान्वये, शासनाचे संदर्भाधीन क्र. १ येथील दि. १८.०७.२०१६ चे निलंबन आदेश रद्दबातल ठरवून, त्यांना चार आठवड्यांच्या आत पुनःस्थापित करण्याचे आदेश दिले आहेत.

२. मा. न्यायाधिकरणाच्या दि. २०.०२.२०१७ च्या आदेशाविरुद्ध मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे अपील दाखल करण्यात येत आहे.

३. तरी, प्रस्तुत प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल करण्यात येत असलेल्या अपीलावर मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून, मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या उपरोक्त आदेशाच्या अनुषंगाने, श्री. सुभाष महादेव जाधव, निरीक्षक (गट-ब), राऊशु यांचे निलंबन संपुष्टात आणून, त्यांना शासकीय सेवेत पुनःस्थापित करण्यात येत आहे. त्यांच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल.

४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०७१७१४३५५७१३२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( शिवाजी चव्हाण )

कक्ष अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) महालेखापाल-१ (लेखापरिक्षा/लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई,
- ३) विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे.
- ४) जिल्हा कोषागार अधिकारी, मुंबई उपनगरे.
- ५) संचालक, (अं. व द.), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ६) संबंधित अधिकारी (मार्फत आयुक्त, राऊशु, मुंबई.)
- ७) निवडनस्ती (राऊशु-१).